

प्रकरण पाचवे

समारोप

प्रकरण पाचवे

समारोपे

मराठी नक्काखे शित्यकार ठरणा या गाडगीळ, गोखले, मावे व माडगूळकर यांच्या समकालीन कथाकार तसेच नक्काखे अमेंक वैशिष्ट्ये असलेली कथा लिहिणारे व नक्काखे शित्य घडविण्याची कामगिरी करणारे आणखी एक कथाकार म्हणून दि.बा.मोकाशांच्याकडे पाहायला हवे. पण^१ मोकाशांच्या साहित्याचा जेवढा गंभीरपणे क्वार क्वायला पाहिजे होता तेवढा झाला नाही. बऱ्याच साहित्यिकामध्ये एक मुख्यदांडलेला झस्तो व तो उच्चल्प्याची ते घडपड करते असतात. पण आपले नाव वाजत गाजत ठेवण्यासाठी लागणारा धूर्तपणा व चलाखी मोकाशाते नक्ती. त्यांच्या कथा सरळ सुव्योग्य होत्या म्हणूनही समीक्षकांनी उपेक्षा केली असावी. ज्याच्या नावामोक्ती झाडाची आहे त्यांच्यावर लिहिले तर आपले नाक्हो झाडाक्ले अशांची समीक्षकांची धारणा असावी.^२ असे ऊळगार सुप्रसिद्ध कवयेचे शांता शोळे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बोल्याना काढले ते योग्य आहेत असे वाटते.

मोकाशां प्रसिद्धीची अभिलाषा न बाळ्यता क्यालेकन करत होते. क्यालेकन करताना जुन्या मान्यवर साहित्यिकांचे संस्कार न नाकारता नवीन तरनण पिढीतील वेगवेगळे प्रवाह पाहून त्याचाही स्वीकार करते होते व आपल्या साहित्यात्म मांडत होते. ते स्वतः म्हणतात, नव्या पिढीशांची जी नेहमीच बोलत होतो. त्यांच्यातले वेगवेगळे प्रवाह ऐक्त होतो.^३ आणि हे करत अस्तानाच ते तत्कालीन कथेची चौकट ढिली करते होते व प्रसंगी तो मोडून आपली कत्यना ते मांडत होते. हे त्यांच्या लिलित मध्ये भागेतात् व्यक्त होते.^४ काही वेळा आजवीं कथेची तर्हा, आजवे लेकन, आजवे वातावरण सोळून लिहावेसे वाटते म्हणजे

तशी कत्यना, सूते. ती कत्यना क्षेला योऽय अस्ती की मी सौडीत नाही.^३
असे ते म्हणतात.

इंमती शेवडे त्यांच्या कथेविषयी लिहितात की तरल भाकांचे
हुलव्या हातानी हळ्वार चिन्ण करणे हा मोकाशींचा विशेषा. त्यांच्या
क्थांचे विषय साधे असतात. त्यात घटनाचा व भाकांचा मळकपणा नाही.
सारे कसे सौभ्य व संक्षेप आहे. माझ्याकर गोष्ट लिही,^४ चिती भीती,^५ काय
रानटी लोक आहेत^६ इत्यादी गोष्टी या दुष्टीने उखंडेनाऱ्या आहेत. मोकाशींच्या
क्थात एकप्रकारे अलिप्तपणा आहे. जीक्षातील व्यगी ते पाहतात व
अलिप्तपणाने कांहीशा मिस्क्ल उपरोधातून ते वाचकासमारे ठेवतात. त्याची
क्था प्रयोगशील आहे. घाटाचे व निवेदनशीलने नवे नवे प्रयोग करण्याची तिळा
होस आहे.^७

मोकाशींच्या क्थाविश्वात उग्र प्रकृतीची माणसं नाहीत ती चार
चौघासारखी प्रेमळ, त्यागी, स्वार्थी, लोभी अशी आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येकाला
जीक्षाबद्दल काही म्हणाव्याचे आहे. विशेषा म्हणजे मोकाशींचा त्यांच्या
म्हणण्यात रस आहे. त्यामुळे त्यांच्या क्थांतून निवेदनावर चिंतनावर अधिक
भर आहे.

अमुभव गुंतागुंतचिंता असला तरी त्याची माणसं मांडणी सुखोद्य होणां आवश्यक
आहे यावर मोकाशींचा क्षाक्षा आहे. ते मांडेशनाला मांडेविश्लेषणाची जोडे
देतात. ते स्वतः म्हणतात,^८ नव वाहूम्यातील अमाकळीय मांडणीचं मळा
पूर्ण वाकडं आहे कितीही खोल अमुभव असो, तो रन्ड, जाध्या पध्दतीने मांडता
आला पाहिजे असं मळा वाटत. अमुभवाची खोली मांडणीत नस्ते, आकळनात
अस्ते.^९

मोकाशींच्या क्थांतील बहुतेक पात्रे सौभ्य प्रकृतीची आहेत. दुःखाचा
कडलोट झाला की रामजप्तमाणे झड, गंभीर, अंतर्मुख होतात. आणि आपापल्या
परने जीक्षाचा केद्य घेऊ पाहतात.^{१०} चार चौघासारख्या असणाऱ्या माणसांचं
चिंतन फार काढ तातिक पातळीवर सिर होते नाही. कारण प्रत्यक्ष
व्यवहाराशी ही माणसं बांधलेली असतात त्यात त्यांना गोडीही अस्ते.^{११}

लेखक व वाचक जेका साहित्यकृतमिध्ये एकसंप होतात त्याचवेळी कलाकृतीला अनेक मूळे प्राप्त होतात. लेखकाचा अलिप्तपणा हा या होत्रातील महत्वाचा घटक असतो. मोकाशांच्या कथांमधून घटनांचे विविध पैलू आढळतात. परंतु लेखकाची स्वतंत्री मते, तत्वे याची अनावश्यक चर्चा कोठे आढळत नाही. त्यामुळे घटनांमध्ये, प्रसंगामध्ये जिकंपणा प्रत्याला येतो^९ मोकाशांच्या लेखनात एक प्रकारची अलिप्तता आहे. जीक्षातील व्यंगी ते पाहतात. व अलिप्तपणाने काहीशा मिसिल उपरोधातून ते वाचकां समोर ठेवतात. त्याची कथा प्रयोगशील आहे. घाटाचे व निवेदनशीलचे नवे नवे प्रयोग करण्याची तिची ही स आहे.^{१०}

‘ साधे, सरळ, अस्त्रकृत लेखन हे मोकाशांची सर्वात माठे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या म्हावर कोण त्याही शैलीचा परिणाम झाला नाही. आपल्याला जे सांगायचे आहे ते कसे सांगायचे हे कळणे महत्वाचे असते व ते मोकाशांच्या लक्षात आले होते. ते काब्यात्मकतेच्या मोहातही पडले नाहीत. तर ही कोमळ काब्यात्मकतेची एक केल त्यांच्या लेखनात आहे. कागाचा अमादिअनंत ओघही त्यांच्या कथेत जाणकतो. त्यांच्या कथा या निसर्ग कथा असून त्यांना विज्ञान निष्ठेचे मान होते. ’ ‘ असे शंतात शोळे यांनी पुण्यात कॅ. दि.बा.च्या पुरस्कार कितरण सोहऱ्याच्या प्रसंगी बोलताना काढलेले उद्गार आहेत.

‘ आता आमोदे सुनासि आले’ सारख्या दोने तीन सामुहिक असुभातून साकारलेल्या कथा देखील येथे आहेत. तरण्याबांड मुळाच्या मृत्यूचे हतबल झालेला रामजी अडलेल्या गायीला सोडविताना गेलेल्या मुळाच्या जीक्षाची आठवण काढत नव्या वासराच्या जन्मासाठी शाधनी प्रयत्न करतो व त्या वासरात येणारा जीव किंवा वासरातून जाणारा जीव कुठंतरी आपल्या हाती लागेल कां? असा प्रश्न त्याडा पडतो आणि ही संपूर्ण मावळी पकड घेते.

‘ मोकाशी जी.ए. कुलकर्णी प्रमाणे तत्त्वज्ञ नाहीत. आणि त्यांनी ठाम निर्णयही केलेले नाहीत. सूष्टिची घडामोड, प्राणजीगत, मानवज्ञातीची वाटवाल या संबंधी त्यांना जरनर कुतूहल आहे. पण त्यांची दृष्टी जिज्ञासू ज्ञेयकाची आहे. विज्ञानाचाही ती आधार घेते. माणसाचे अस्तित्व हे स्वयंभू नाही, तर लक्षाकधीचा वर्णाच्या उत्कृष्टतीचे ते फलित आहे ही निकोप बैज्ञानिक जाणीव

मोकाशींच्या मात सदैव असावी. माणसाकडे व्यक्ती मुण्डून्ह न के तर मानव मुण्डूही ते पाहतात. अरप्पे, पर्वत आणि जुन्यापुराण्या वास्तू यांच्या दर्शन-धिंतातून त्यांची ही जाणीव आकार घेते.^{१९}

लेणी, किला, नास्तिक, वास्तु, निर्वाण अशा अनेक कथांमधून मोकाशी मानवाच्या अवडं चालू असलेया यांत्रिक्तेवा शोध घेतात.

‘वास्तु’ ही त्यांच्या उत्तम कथांपैकी एक कथा. त्यांची ऐतिहासिक जाणीव या क्षेत्रे एक वैशक रूप घेऊन प्रकटली आहे. ही कथा आत्मक्षयनपर आहे. आणि किंवातील जिहाडा पाहता कथानिवेदक ‘मी’ छुट मोकाशीच्या वाटतात.

जागेला मोकाशी वास्तू मुण्डतात. पण या वास्तूवरचा जीक्षकलह काही आज्ज्वा नाही. पृथ्वीवर प्राणसैष्टी अक्तरली तेकापासून तो अव्याहत चालू आहे. ^{२०} माणस आला। त्याने निर्माण्या या वास्तूवर आक्रमण केले असा हा जीक्षकलह चालू आहे. त्यामुळे ते अंतर्मुख होतात. आणि ^{२१} एकानं दुसऱ्याचं मक्षा कावं मक्षा होण्यासाठीचे कोणी जन्माला यावं कां? प्रणयाचं वादळ, जन्माच्या यात्ना, जगण्याची घडपड अशा शद्वात मोकाशी प्राणसैष्टीतील जीक्षकलहाचे चित्र रेखाटतात.

‘मोकाशींची माझा पन्नास वर्णाची असून सुध्दा अलंकारिक्ता अजिबोत दिसत नाही. उल्ट ती बोलीमाझोत रमताना दिसते. ल्यबध व आशयमम शद्व योजना हा त्यांच्या माणिक मांडणीचा एक प्रमुख घटक होय.’^{२२}

मोकाशींची जशी वैशिष्ट्य पूर्ण निवेदनशीली आहे तसेच त्यांच्या स्वादात्मक मांडणीचे कौशल्यही वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या काळातील कथाकार स्वादात्मक मांडणीचा उपयोग करण्याच्या भरतीत विशेष पडत नस्त. स्वादातून निर्माण होणारा मावनिक परिणाम मोकाशींची मात्र बन्याच वेळा साधलेला दिसतो. काय रानटी लोक आहेत, निरोप, तिची मतीची या कथांचे निरीक्षण केल्यास स्वादाचा मावनिक फुलोरा किंती प्रभावीपणे मोकाशींचा मांडू शक्तात याचा प्रत्यय येतो.

वर्णनात्मक पद्धतीने नेमक्या शङ्कात असुभव मांडणे हाही एक विशेष
‘माजोरे’ सारख्या कथेतून पाहाव्यास मिळतो. हरिणी आणि काळ्बटी यांच्या
जगातील सत्त्वास्थैरें त्यांच्या उपमोगाशी असलेलं नातं मोकाशी प्रकट करतात.
ते वाचताना माणसाचं हिस्त्रप्राणपिण आपल्या म्हात रेंगाक्त राहते.

‘मध्यमवर्गर्यि माणसांच्या सुखदुखाशी मोकाशीचिंही कथा सुसंवाद
साधताना दिसते. परंतु ती सौम्य वृत्तीने त्यांच्या सम्काळीन लेखकांच्या
साहित्याप्रमाणे जीकातील दुःख, वेदना, समस्या यांचा बाजार न मांडता साहसी
वृत्तीने जगणारी माणसे येते भेटात. त्यांच्या समस्या असल्याच तर त्या सुध्दा
हलव्या फुलव्या रेतीने सुखताना दिसतात. परंतु निराशेचा तत्काळीन सूर
दिसत नाही.’^{१३}

मध्यमवर्गर्यांच्या संसारात उडणारे खटले अद्यनमध्यन वेगवेगळी वळणे
घेताना दिसतात. ऊदा, ‘नास्तिक’ कथेतील नवरा-बायकोते वाद-विवाद होतात.
या तणावपूर्ण स्थितीत घ्रो. काढे घरातून व्याख्यानासाठी बाहेर पडतात. पण
डोक्यात थेंमान घालण्या या क्वारांनी ते अधिक अस्वस्थ होतात. चेहरा वेदनी
कळवळतो. डोके मरनन येतात. त्या भरलेल्या डोक्यांनी ते किळलाच्या मूळींडे
पाहतात आणि तसेच जाऊन मूळींचा चक्राचूर करावा असे त्याना वाटते.

‘पाच हजार गायी’, ‘मुरली’, ‘आठव्या मुलाचा जन्म’,
‘रात्र संपली दिवस उजाडला’, ‘अकृत’ या सारख्या कथेतून मोकाशी समाजातील
समस्यांचे चित्रण करतात. तर ‘लेणी’, ‘निरोपे’, ‘काम रानटी लोक आहेते’,
‘तिची भैती’, या सारख्या कथेतून मोकाशी प्रेमाची नाजूक माव्या फुलक्तिना
दिसतात. अशिल्लेचा वापर न करता मात्रुक दृद्यस्यशर्दी संवादातून ही प्रेममाव्या
फुलत जाताना त्यांच्या क्यांतून दिसते.

लग्नानंतर घेलेली तो व तो पहिली रात्र अतिशय तरल व भाकुक
संभाषणात घालक्तिना दिसतात. म्हाचे हे आगढे वेगळे सौन्दर्य, मविष्याचे उमदे
स्वप्न रंगविले जाते. तेक्हा आजूबाजूबो शारीरिक प्रेमावर जगणारी माणसं
त्यांना रानटी वाटायला लागतात (लाय रानटी लोक आहेत) जुन्या पुरातन

धुम्कट स्वेदयातले लेणी पाहण्यात हरकलेला प्रियकर संगतीत आलेल्या प्रेयसभै
प्रेमनय पाहू लागतो (लेणी). आपल्याला सोहून जाणा या ' तो ' मुळे
' तो ' अस्वस्य होतो व तिची बेपर्वार्झी उत्तरे पाहून जास्तच संती झालेला
' तो ' तिच्या म्हातले आपल्याविषयी तुङ्बुब भरलेले प्रेम ओळू शक्त नाही व
दुसऱ्या सहप्रवाशाने जे ओळूले ते आपल्याला ओळूता आले नाही म्हणून
आश्वर्यकित होतो (निरोप). तास्तण्यात पदार्पण केलेल्या दोने जीवाचे
पहिल्या भेटेत्व एकमेंविषयी आकर्षणा व संमाणातून प्रेम वृद्धिंगत
होताना दिसते (तिची मती).

प्रेमभाक्तेत रमणारे मोकाशभै मन बालक्या लिहिण्यातही रमते व
' ठिपका ', ' किला ', सारस्या कथेतून बालभावर प्रकाश टाक्ताना दिसते. तर
क्यो मोकाशी प्राणजीवावर क्या लिहून प्राणी व मानव यांव्यातले आपल्या
स्थानासाठी, मुढारीपणांसाठी अस्लेली चढाओढे व त्यातून निर्माण होणारा
संघर्ष याचे मार्फिं दर्शने घडवितात.

क्यो क्यो मोकाशींच्या कथेवा नायक वा स्तूपयेले आपल्या इच्छेवा
मागोवा घेता घेता सृष्टीतील जन मरणाच्या चक्रमिळमांतून दिसलेल्या
युगायुगातले मानवी वृत्तभै वेद घेतो. आणि खजिल वृत्तमिं स्वतःच्या लोपी
माशाचे येऊन ठेवतो.

मोकाशभै क्याविश्व प्राधान्याने मध्यमवर्गांयि अनुभवांशी निगडते
आहे. कौटुंबिक अनुभवावरच त्यांनी अधिक भर दिला आहे. आकर्जन वेगदे सामाजिक
परिमान त्यांनी आपल्या कथेला दिले नाही. वेगवेगळ्या क्यातल्या,
परिस्थितीतल्या स्त्रीमुरदांचे प्रेमानुभाव, घराघरांतून दिसणारे बालभावे
आवेग आणि सर्वसामान्य माणसांच्या म्हात आपापल्या अनुभवानुसार चालणारे
परिस्थितीचे अर्धशांघन मोकाशींच्या कथेत साधेसुधेवे आकार धारण करन
आणि साध्याव भाषेतून प्रकट झाले आहेत.

मोकाशींच्या सर्व क्यांवरनन त्याची विकिध विषय हाताळण्याची
कला तर दिसतेव, परंतु त्याच बरोबर पात्र, क्यानक, वातावरण व मांडणी या

सा न्यांना स्वत फुलविणारी लेखकाची हातोटीही प्रत्ययाला येते, अंतर्मुक्ता हे त्यांच्या क्यांच्या इतक्या वर्णानंतरच्या अक्षयतेवे आणखी एक कारण जाणावते. अमुभवांच्या स्मरस्तेमुळे पात्रांच्या अंतर्मीच्या उलाडाऱ्यां प्रकट करण्यास लेखक उद्द्युक्त इलेला दिसतो. बाबू वर्णनापेक्षा मानवी म्हाला त्यानी जास्त प्राधान्य दिले आहे. त्यांच्या काळात तर हे नाविष्यपूर्ण होतेवे. पण आजही ते अक्षय बनले आहे. मानवी म्हाशी संवाद साघत फुललेल्या त्यांच्या कथा वाचकावर प्रभाव पाडतात. म्हणूनच कॅ. दि. बा. मोकाशी वाई. म्य मुरस्कार सोहळ्याप्रसंगी टेंडलकरांनी म्हटल्याप्रमाणे मोकाशी हे खरोखरच कोण त्याही एका माझेचे नाहीत, ते आम्हाला समजले आहेत त्याहूनही माठे आहेत. त्यांच्या लिखात अनेक नव्या जागा आहेत, त्या पुन्हा पुन्हा समजतात. १३

मोकाशीची कथा मग ती सामाजिक असौ, प्रेमविषयक असौ वा कौटुंबिक असौ आपले स्वत चे असे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घेऊन साकारलेलो आहे. त्यामुळे ती कथा कितीही वाचली तरी त्यातील गोडी कमी न होता ती वाढत्व जाते. त्यामुळे मोकाशीचे हे कथावाई. म्य काळाच्या पावळांनाही मुस्ता न येण्यासारखे आहे यात शंका नसावी.

संदर्भ

- | | | |
|---|---|------------|
| १ शांता शोळे | - कौ.दि.बा.मोकाशी वाइ.म्य पुरस्कार - पृ.३
वितरण सोहळा : तरनण भारत बेळांव,
दि. ३-७-८७. | |
| २ दि.बा.मोकाशी - आदिकथा लिटि, दिवाळी अंक - १९७१ | | - पृ.७५ |
| ३ दि.बा.मोकाशी - | —,,— | ,, - पृ.७३ |
| ४ इंमती शोळे | - मराठी कथा उगम आणि किंवास
सोम्या पब्लिशर्स प्रा.लि., मुंबई,
दिल्ली, १९७३ | - पृ.४२० |
| ५ भिराव कुळणी | - मृत्यूखे - माहेर - १२ जुलै १९८१ | |
| ६ डॉ.सरोजिनी वैद्य ,
प्रा.माधुरी पणश्चाक्र | - संपादक - जरा जाऊन येतो - प्रस्तावना पृ.१३
प्रतिमा प्रकाशन - पुणे,
प्रथमावृत्ती २९ जून १९८७. | |
| ७ इंमती शोळे | - मराठी कथा : उगम आणि किंवास - पृ.४२० | |
| ८ शांता शोळे | - कौ.दि.बा.मोकाशी वाइ.म्य पुरस्कार - पृ.३
वितरण सोहळा : तरनण भारत बेळांव
दि. ३-७-८७. | |
| ९ वसंत शिरवाडकर | - लिटि - ऑगस्ट - १९८३ | - पृ.३३ |
| १० —,,— | —,,—,,—,,— | - पृ.३६ |
| ११ प्रा.आरती देसाई | - जरा जाऊन येतो - ग्रंथपरिचय
लोकसत्ता - मुंबई-पुणे-
दि. ८-१-८९. | - पृ.५ |

- १३ प्रा.आरती देसाई - जरा जाऊन येतो - ग्रंथपरिचय - पृ.५
 लोकस्त्वा मुंबई-मुणे -
 दि. ८-१-८९.
- १३ विजय तेंडळकर - कौ.दि.वा.मोकाशी वाह.म्य पुरस्कार वितरण - पृ.३
 सोहळा : तरनण भारत बैज्ञानिक -
 दि. ३-७-८७.